

आरोग्य अॅनिमिया व आहार

डॉ. मीना शेलगांवकर
९५२७४११४५३

आरोग्य म्हणजे शारीरिक, मानसिक व सामाजिक दृष्ट्या स्वस्थ असणे केवळ शारीरिक व्यंग नसणे नव्हे असे जागतिक आरोग्य संघटना म्हणते. याचा अर्थ असा की, व्यक्ती ही वागायला, बोलायला, समाजात वावरतांना इतरांना त्रासदायक वागणूक देणारी असू नये, तसेच शारीरिक दृष्ट्याही सक्षम असली पाहिजे. शरीर निरोगी तर मनही निरोगी हे केव्हा होऊ शकते? जेव्हा जन्मापासूनच, आईच्या गर्भात गर्भ असतांनाच, बाळाची वाढ निकोप झाली तरच हे खऱ्या अर्थाने होऊ शकते. म्हणजेच स्वस्थ बाळ जन्माला येण्यासाठी आई निकोप, शारीरिक दृष्ट्या स्वस्थ असायला हवी.


निसर्गात: योग्य वाढ होण्यासाठी गरज असते. योग्य आहार, शुद्ध पाणी, शुद्ध हवा व सूर्यप्रकाशाची. मग तो मनुष्यप्राणी असो वा वनस्पती. निसर्गाने ह्या पृथ्वीवर सर्व गोष्टी मुबलक दिल्या आहेत पण मानवाने निसर्गच दुषित करून टाकला आहे म्हणजेच आपले सामाजिक भान बिघडले आहे. सध्याचा मानव समाज हा सामाजिकदृष्ट्या आजारी आहे असे म्हटले तर चुकीचे ठरू नये.

तुम्ही म्हणाल, आरोग्य व अॅनिमिया बदल सांगायचे सोडून हे काय भलतेच. तर हे 'भलतेच' बदलण्याची आज खरी गरज आहे तेव्हाच मनुष्य शारीरिक व मानसिक दृष्ट्या निरोगी राहिल. कसे ते पाहू.

शारीरिक वाढीसाठी व निरोगी शरीरासाठी हवा योग्य आहार म्हणजेच योग्य ते खाणेपिणे, खतपाणी. हे खतपाणी रासायनिक असून चालणार नाही तर ते सेंद्रिय हवे. का? तर जागतिक आरोग्य संघटना म्हणजे सध्या आपल्याला जे आजार/रोग होतात. त्यापैकी जवळपास ७०% टक्के रोग हे अयोग्य आहार, विहार व विचारामुळे होणारे रोग आहेत म्हणजे असे रोग की, जे आपण योग्य अन्न खाल्ले, नियमित व्यायाम केला तर टाळू शकतो. तसेच ह्या बदलामुळे झालेले आजारही आहारातील बदल करून बरे करू शकतो. ह्यालाच 'Lifestyle Diseases' असे संबोधले जाते.

ह्यापैकीच एक अॅनिमिया किंवा रक्तक्षय रक्तातील लाल पेशींची संख्या कमी होणे, त्यातील हिमोग्लोबिन प्रमाण कमी होणे, जेणेकरून रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता जेव्हा कमी पडते त्यालाच अॅनिमिया असे म्हणतात.

There are three types of blood cells as shown in figure 1



1. Red blood cells (RBCs): They contain Hemoglobin (Hb) and carry oxygen and carbon dioxide.
2. White blood cells (WBCs): They provide protection against infections.
3. Platelets: They help in clotting and prevent loss of blood.

The normal range of	Adult Males	Adult Females
RBCs	4.32-5.72 million cells/cumm of blood	3.90-5.03 cells/cumm of blood.
Hb	13.5-17.5 grams%	12.0-15.5 grams% Levels less than normal value is considered as anemia
WBCs	3,500 to 10,500 cells/ cumm of blood	
Platelet count	150,000 to 450,000 cells/ cumm of blood	

रक्ताची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता होते, त्यामुळे शरीरात पुरेशी उर्जा (Energy) तयार होत नाही. काम करतांना लवकर थकवा येतो. उत्साह वाटत नाही. प्राणवायू कमी पडल्याने पेशी ग्लुकोज पूर्णपणे जाळू शकत नाहीत. आग पेटवतांना जर हवा कमी पडली तर कसा धूर होतो, तसेच काहीसे. ग्लुकोज पूर्ण न जळल्याने विविध रासायनिक पदार्थ रक्तात जमा होतात. त्यामुळे अंग दुखू शकते. हृदय विशेषतः मेंदूची काम करण्याची क्षमता कमी होते आणि एक चक्र सुरु होते.

अॅनिमियाचे ४०० हून अधिक प्रकार आहेत. त्यांना मुख्यतः 4 भागात विभागले जाते.

1. **अति रक्तस्त्राव झाल्यामुळे होणारा अॅनिमिया-** ह्या प्रकारामध्ये शरीरातील रक्त वाहून गेल्याने रक्ताबरोबरच त्यातील लाल पेशींचे प्रमाणही कमी होते. **उदा.:-** स्त्रियांचे मासिक पाळीचे आजार, बाळंतपण इ. मुळ आजार बरा झाल्यावर हा अॅनिमियाही ठीक होतो.
2. **लाल रक्त पेशींचे उत्पादनच कमी झाल्याने होणारा अॅनिमिया-** ह्या प्रकारामध्ये शरीरामध्ये ज्या लाल रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया असते तीच चुकीची असते. त्यामुळे लाल रक्तपेशी पुरेशा प्रमाणात तयार होत नाहीत. झाल्या तर कधी त्यांचा आकार टिकत नाही. त्यामुळे त्या लवकर नष्ट पावतात किंवा त्यातील हिमोग्लोबिन योग्य पद्धतीने तयार न झाल्याने त्यांची प्राणवायू वाहून नेण्याची क्षमता कमी होते. **उदा.:-** सिकलसेल अॅनिमिया, हिमोलायटिक अॅनिमिया इ. हे आजार जनुकीय दोषांमुळे असल्याने पूर्णपणे बरे होत नाहीत.
3. **लाल रक्तपेशींच्या नाशामुळे होणारा अॅनिमिया -** पूर्णपणे विकसित लाल रक्तपेशी बोन मॅरोमधून जेव्हा रक्तात मिसळतात. तेव्हा त्यांचा न्युक्लियस हा हिमोग्लोबिनने रिप्लेस केलेला असतो. अशा लाल रक्तपेशींचे आयुष्य हे साधारणतः १२० दिवस असते. परंतु काही पेशींमध्ये ह्या लाल रक्तपेशी रक्तातच फुटतात व त्यामुळे होणाऱ्या अॅनिमियाला हिमोलायटिक अॅनिमिया असे म्हणतात. ह्याची

बरीच कारणे असतात. असा अॅनिमिया जन्मतःच असू शकतो व वाढत्या वयाबरोबर तो पुढे वाढत जातो.

लाल रक्तपेशी किंवा हिमोग्लोबिन तयार होण्यासाठी अत्यावश्यक असलेल्या अन्न घटकांची कमतरता. (Nutritional deficiencies anemia); for synthesis of hemoglobin three important nutrients are required

a) लोह तत्व (आयर्न), b) व्हिटॅमिन बी १२ व फोलेट c) ग्लोबीन (Globin) protein

A) लोह तत्वाची कमतरता असल्याने होणारा अॅनिमिया:- लोह तत्व (आयर्न) हे हिमोग्लोबिन मधील **हिम** तयार होण्यास लागणारा महत्वाचा धातू आहे. तो रोजच्या जेवणातून विशेषतः हिरव्या/लाल पालेभाज्यातून मिळतो. लोह तत्वाची कमतरता होण्याची विविध कारणे आहेत.


- लहान मुले, वाढीच्या वयातील मुले, अयोग्य शाकाहार, ज्यामध्ये लोहतत्व आवश्यकतेपेक्षा कमी पडते.
- लोहतत्वाची वाढलेली गरज-गर्भारपण, अंगावर दुध पाजणाऱ्या माता.
- मासिक पाळीमुळे होणारा रक्तस्त्राव.
- वारंवार रक्त देणे.
- अति व्यायाम/शारीरिक कष्ट.
- काहो पोटाचे आजार.
- काही औषधे, अन्न किंवा कॅफिनेटेड पेये (Soft Drinks).

B) व्हिटॅमिनची कमतरता:- हिमोग्लोबिन मधील 'हिम'हा घटक तयार होण्यासाठी लोह तत्वासोबत व्हिटॅमिन बी १२ व फोलेट ही अत्यावश्यक असते. ह्या घटकांची कमतरता दोन प्रकारे असू शकते. एक म्हणजे अन्नातील कमतरता – ही कमतरता योग्य आहारामुळे दूर करता येते. परंतु दुसरा प्रकार म्हणजे अन्नातील व्हिटामिन्स (B12 & Folate) काही विशिष्ट आजारांमध्ये रक्तात शोषले जाऊ शकत नाहीत त्यामुळे निर्माण होणारी कमतरता. **उदा.** जंतूचा/कृमिचा विकार, HIV Injection, आतड्याची शस्त्रक्रिया इ. ह्यापैकी जंताचे विकार टाळण्यासाठी किंवा झाले असल्यास जंताचे औषध घेतल्यास व्हिटामिन्सचे Absorption वाढते व अॅनिमिया ठीक होण्यास मदत होते. इतर आजारांवर योग्य ते उपचार करावे लागतात.

व्हिटामिन्सच्या कमतरतेची इतर कारणे म्हणजे प्रेग्रन्सी, (गंभीरपण), दारूचे सेवन, पोटाचे आजार. प्रेग्रन्सीच्या पहिल्या ३ महिन्यांमध्ये B12 & Folate Vitamins विशेषतः Folate योग्य प्रमाणात मातेस मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे गर्भाची मेंदूची योग्य वाढ होण्यास मदत होते व बाळाचा Spina Bifida नावाचा आजार टाळू शकतो.


C) लाल रक्तपेशी ह्या बोन मॅरो म्हणजे हाताच्या आतील मऊ भागात तयार होतात. (Fig 2) ह्या तयार होण्याच्या फॅक्टरीतच काही गडबड झाल्यास, कमी रक्तपेशी तयार होतात किंवा झाल्यानंतर अॅबनार्मल तयार होतात त्यामुळे लवकर नष्ट होतात. कधी-कधी कॅन्सर सारख्या आजाराच्या औषधांमुळे बोन मॅरो नाश पावतो. त्यामुळे लाल रक्तपेशी योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात तयार होत नाहीत. **उदा.** अप्लॉस्टिक अॅनिमिया, थालेसेमिया, कुलेज अॅनिमिया इ.

(Fig 2)




D) **इतर आजार:-**किडनीचे विकार, थायरॉईड ग्रंथीचे विकार, कॅन्सर, संसर्गजन्य रोग **उदा.** मलेरिया, मधुमेह, हुँमॅटॉइड आरथायटीस, उतार वय अशा इतर कारणामुळे अॅनिमिया संभवतो.


थोडक्यात आपण अॅनिमियाचे प्रकार पाहू (हिमोग्लोबिनोपॅथीन)




Normal blood cells




Iron-deficiency anemia




Megaloblastic anemia due to B12 and folate deficiency



Sickle cell anemia



Peripheral blood film from a person with Delta Beta thalassemia




- लोह बी १२, फोलेटची कमतरता अंदाजे ६०% लोकसंख्या बाधित.
- शाकाहारी अन्नघटकांमधून लोहाचे व इतर पोषक तत्वांचे केवळ ५% शोषण तर मांसाहारी पदार्थातून सुमारे २०%.

कारणे:-

- अन्नातील पोषण तत्वांची कमतरता.
- प्रथिनांची कमतरता.
- पोटाचे विकार.
- जंतांचा प्रादुर्भाव.
- खाण्याच्या अयोग्य पद्धती व वेळा हे सर्व दुरुस्त करणे सहज शक्य

- हिमोग्लोबिन व लाल रक्तपेशींची शरीरात बनण्याची प्रक्रियाच अयोग्य असल्याने वेळोवेळी रक्त घ्यावे लागते.
- हे ९५% अॅनिमिया बीटा थालेसिमीया प्रकारचा असून अनुवांशिक व पूर्णपणे बरा न होणारा असतो.
- आई वडिलांकडून हा अॅनिमिया पुढच्या पिढीला दिला जातो.
- ह्या प्रकारात मृत्यूचा धोका असतो.



पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे होणारा अॅनिमिया ओळखणे, त्याचा उपचार करणे व पुढे होऊ नये म्हणून काळजी घेणे हे सर्वस्वी आपल्या हातात असून त्यासाठी फक्त योग्य मार्गदर्शन व आहाराची आवश्यकता आहे.

आहारात कोणते घटक असले म्हणजे संपूर्ण आहार होतो ते थोडक्यात पाहू. आपली सणावाराची थाळी पाहिली तर हे आपल्या लक्षात येते. मुख्य घटक पोळी, भाकरी, भात, एक फळभाजी, एक पालेभाजी पातळ, वरण, चटणी, कोथिंबीरी, पापड, लोणचे, ताक/दही/कढी, भजी/वडे इत्यादी. पूर्वी असे जेवण रोज बनायचे आता सणावाराला मुश्किलीने बनते. पण आपल्या पूर्वजांनी बनवलेला हाच तो समतोल आहार.

वेळेअभावी,, कामाच्या घाईमुळे, स्त्रिया नोकरी करत असल्याने व इतर कारणांमुळे विशेषतः आपली संस्कृती चुकीची आहे अशा समजुतीने अगदी चांगल्या सुशिक्षित आर्थिक सुबत्ता असलेल्या घरातही सामातील आहार घेतला जात नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमध्ये व अशिक्षित कुटुंबामध्ये तर मिळेल ते खाणे असा खायचा असल्याने समतोल आहार घेणे तर दूरच, त्याबद्दल माहितीही नसते. काही समाजामध्ये अजूनही परंपरेनुसार ठराविक प्रकारे अन्न खाल्ले जाते. परिणाम काय तर ६०% अधिक भारतीय लोकसंख्या **अॅनिमिक** आहे. हेच चित्र बदलण्याची गरज आहे. हे केवळ योग्य शिक्षणाने होऊ शकते.

डॉ. मीना शेलगांवकर

आहाराबद्दल जागरुकता

आपल्या रोजच्या खाण्यात सहा घटक असणे जरूरी आहे.

-) **कार्बोहायड्रेट्स (कर्बोदके)**:-ग्लूकोज व स्टार्च म्हणजे साखरेसारखे घटक असलेले अन्नघटक. उदा. तांदूळ, ज्वारी, बटाटा, फळे हे रोजच्या खाण्यात साधारणपणे ३०% असावे. कर्बोदके आपल्याला उर्जा पुरवतात.

-) **प्रथिने (प्रोटीन्स):-** प्रथिने किंवा प्रोटीन्स हे विविध अमायनो असिड पासून बनलेले अतिशय कॉम्प्लेक्स रासायनिक संयुग आहे. अजून तरी प्रोटीन्स आपल्याला प्रयोग शाळेत बनवता आलेले नाहीत. प्रोटीन्स हे वनस्पती व प्राणी (सजीव प्राणी) स्वतःच्या शरीरात स्वतःच बनवतात व प्रत्येक सजीवाचे प्रोटीन्स हे वेगवेगळे असतात. तसेच प्रत्येक सजीव स्वतःचे प्रोटीन्स कोणते व परकीय म्हणजे दुसऱ्या प्रकाराच्या सजीवाचे प्रोटीन्स कोणते हे ओळखू शकतो. हि परकीय प्रोटीन्स ओळखण्याची शक्ती (सूक्ष्मजंतू) आपल्याला संसर्गजन्य रोगापासून वाचवतो ह्याला **प्रतिकारशक्ती** (Immunity) असे म्हणतो. हि शक्ती जेव्हा कमी होते किंवा नष्ट होते त्याला HIV/AIDS ची बाधा झाली असे म्हणतो.

आपल्या शरीरातील प्रत्येक जिवंत पेशी, हार्मोन्स, एन्झाईम्स हे प्रोटीन्समुळे बनलेले असतात व मनुष्य शरीरात विविध प्रोटीन्स बनण्यासाठी २० प्रकारच्या अमायनो असिडची त्यासोबत विविध मिनरल्स, धातू व व्हिटामिन्सची आवश्यकता असते. अर्थातच हे सर्व एकावेळेस थोडेफार फरकाने मांसाहारी अन्नातून मिळते. परंतु वनस्पतीच्या पेशी प्राण्यांपेक्षा वेगळ्या असल्याने एका प्रकारच्या शाकाहारी अन्नातून मानवी शरीराची अन्नघटकांची पूर्तता होत नाही. म्हणजे वनस्पतीमध्ये ही २० प्रकारची अमायनो असिड नसतात. **उदा.** तांदळामध्ये वेगळे १४-१५ घटक असतात तर डाळीमध्ये दुसरे १४-१५ अमायनो असिड. त्यामुळे फक्त भात किंवा फक्त डाळी खाऊन भागत नाही तर भात व डाळ दोन्ही एकावेळेस खाल्ले तरच हे २० अमायनो असिड मिळतात आणि अशी प्रथिने असलेले पदार्थ रोजच्या जेवणात जवळपास ६०% असायला हवेत. **उदा.** प्रोटीन्स भरपूर असलेले घटक म्हणजे विविध कडधान्ये, डाळी, तांदूळ, गहू, दुध, अंडी, मांसाहार.

-) **महत्वाचा घटक म्हणजे Fats (स्निग्ध पदार्थ):-** तेल, तूप इ. हा घटक शरीराला आकार देतो व ऊर्जाही. परंतु हा रोजच्या खाण्यात कमी प्रमाणात लागतो कारण Fats शरीराच्या विविध भागात साठवून ठेवले जाते व फक्त अत्यावश्यक वेळेस म्हणजे शरीराला जेव्हा जास्त उर्जेची गरज असेल तेव्हा वापरले जाते. **उदा.** भरपूर व्यायाम, खेळ, शारीरिक कष्ट, उपासमार परंतु रोजच्या जेवणात ५-१० ग्रॅम तरी Fat असणे आवश्यक आहे कारण Fats सोबत व्हिटामिन्स किंवा जीवनसत्वे रक्तात शोषली जातात.
-) **व्हिटामिन्स (जीवनसत्वे):-** नावाप्रमाणेच हा घटक शरीराला अत्यंत आवश्यक असतो. खूपच कमी प्रमाणात लागत असला तरी थोडी जरी कमतरता झाली की विविध आजारांना आमंत्रण देतो. हे व्हिटामिन्स विविध प्रकारचे असून त्यांना A, B, C, D, E, K अशी नावे आहेत. ह्याचेही परत विविध प्रकार असतात. हि व्हिटामिन्स लाल, हिरव्या भाज्या, फळे ह्यातून आपल्याला मिळतात. त्यामुळे योग्य प्रकारे व योग्य प्रमाणात पालेभाज्या व फळे, भाज्या रोजच्या आहारात असणे गरजेचे आहे.
-) **मिनरल्स (खनिजे):-** हा सुध्दा विविध खनिज द्रव्यांचा ग्रुप असून त्यात सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, सल्फर, मॅग्नीज, कॉपर, लोह, मॅग्नेशियम, अशी विविध मूलद्रव्ये असतात. हे सर्व घटक शरीरात


चालणाऱ्या विविध रासायनिक क्रियेमध्ये फार महत्वाची भूमिका वढवतात. हे पदार्थ सुद्धा विविध भाज्या, फळे, अन्नघटकांतून मिळतात. ह्याची शरीरातील कमतरता सुद्धा विविध आजारांना आमंत्रण देते.

-) **वॉटर (पाणी):**— वरील सर्व अन्न घटकांतील अत्यंत महत्वाचा पदार्थ म्हणजे पाणी. सुमारे ७०% पाणी आपल्या शरीरात असते. विशेषतः लहान मुलांमध्ये पाण्याच्या कमतरतेमुळे मृत्यू ओढवू शकतो. कोणत्याही प्रकारे शरीरात पाण्याची कमतरता झाल्यास ती कमतरता ताबडतोब भरून काढणे आवश्यक असते. **उदा.** डायरिया झाल्यास सलाईन किंवा ORS देणे.

थोडक्यात काय तर हे सर्व अन्नघटक आपल्या शरीरास रोज योग्य प्रमाणात पुरवणे म्हणजे Balanced Diet कमी झाले तर मालन्युट्रीशन होते व जास्त झाले तर लठ्ठपणा.

हे टाळणे आपल्या हातात आहे. योग्य खा, प्या, व्यायाम करा व आनंदी रहा हे निरोगी आयुष्याचे सूत्र आहे.

Let us know our digestive system



डॉ. मीना शेलगांवकर
मो.क्र.:- ९५२७४११४५३